

# Kusam Electrical Industries Ltd.

C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd., Vidyalankar College Road, Antop Hill,
Wadala East, Mumbai-400037.

Sales Direct: 022 - 27754546

Telephone: 27750662 / 27750292

CIN No.: L31909MH1983PLC220457

Email : sales@kusam-meco.co.in Website : www.kusamelectrical.com GST : 27AABCK3644E1ZR



Date: 25.01.2024

To,
The Bombay Stock Exchange (BSE) Ltd.
Corporate Services Department,
Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street, Fort,
Mumbai –400001

BSE Scrip Code - 511048

# <u>Subject: Notice of Board Meeting – Publication in Newspaper pursuant to Regulation 47 of SEBI (LODR), 2015</u>

Dear Sir/Madam.

This is to inform you that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday,  $02^{nd}$  February, 2024 to consider the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended  $31^{st}$  December 2023.

Further pursuant to Regulation 47 of the SEBI (LODR), 2015 please find enclosed herewith, the notice of the Board Meeting published in "Active Times" (English Newspaper) and "Mumbai Lakshadeep" (Marathi Newspaper) on 25<sup>th</sup> January, 2024.

This for your information and records.

Thanking you,

Yours faithfully, For Kusam Electrical Industries Ltd.

Amruta Kiran Digitally signed by Amruta Kiran Lokhande Date: 2024.01.25 12:29:35 + 405'30'

CS Amruta Lokhande Company Secretary & Compliance Officer



# Offshore funds have 7 months to liquidate undisclosed holdings: Report

**NEW DELHI.** The Securities and Exchange Board of India (SEBI) has extended the deadline for offshore funds to liquidate undisclosed holdings by an additional seven months, reported news agency Reuters after speaking to sources familiar with the matter."There is no immediate deadline or cliff for offshore funds to liquidate any holdings," said one of the two sources quoted in the news agency's report. This comes after a regulatory requirement set by SEBI last year, mandating offshore funds that have invested over 50 per cent of their assets under management (AUM) in a single group of companies and have more than Rs 25,000 crore in Indian equity markets to disclose their investors by January 29. After the January 29 deadline, the funds are given an extra 10-30 days to provide the required investor data."Even thereafter, if they fail to provide any details, they would have a further six months to reduce their holdings," the source told the news agency. SEBI's regulatory initiative aims to enhance transparency and oversight in the Indian financial markets by ensuring that offshore funds operating in the country provide comprehensive information about their investors. The deadline extension reflects a balance between regulatory expectations and accommodating the operational challenges faced by offshore funds in meeting the compliance requirements within the stipulated

# Axis Bank shares fall 3% despite positive Q3 results. Know why

NEW DELHI. Private lender Axis Bank's shares declined nearly 3 per cent on Wednesday despite reporting positive Q3 results due to concerns over margin pressure, high cost of funds, slow deposit growth, and the impact of AIF provisioning. While the bank's net profit for Q3FY24 grew by 4 per cent yearon-year (YoY) to Rs 6,071 crore and net interest income (NII) rose 9 per cent to Rs 12,532 crore, the net interest margin (NIM) contracted to 4.01 per cent. This trend has been seen in the Q3FY24 results of most lenders, including HDFC Bank.Most brokerages issued 'Buy' calls on the private lender's stock, citing expectations of improved loan growth and attractive valuations, following Axis Bank's Q3 results. Jefferies has maintained a 'Buy' rating with a target price of Rs 1,380 per share, anticipating 16-18 per cent loan growth and potential improvements in the deposit profile.HSBC analysts also remained bullish, setting a target price of Rs 1,404 per share. However, they cut the private lender's FY24-26 earnings per share (EPS) estimates by 0.3-1.5 per cent.

It is also worth noting that concerns lingered over margin pressure continuing until Q1FY25 due to the higher cost of funds, leading to a contraction in net interest margins (NIMs). Analysts from Motilal Oswal downgraded Axis Bank to 'Neutral' with a target price of Rs 1,175 per share, considering the impact of increased costs and margin pressures, leading to an 8 per cent cut in FY25 EPS.

Additionally, the elevated credit-to-deposit (CD) ratio at 93 per cent, above RBI's preferred range of 70-80 per cent, raised concerns about limiting credit growth.

Motilal Oswal highlighted the need to monitor nearterm growth, as the CD ratio constraints could impact credit expansion, and the repricing of deposits might exert pressure on margins in the coming quarters.

The brokerage also noted that the bank has a healthy liquidity coverage ratio (LCR) of 118 per cent, but added that the impact of a surge in non-retail deposits would be closely watched in the future.

Read **Daily Active Times** 

Notice is hereby given to the public at large on behalf of my client MRS.
NIKITA UDDHAV BHOIR residing at Room No. A- 27, Charkop (1) Jaltarang Co-Operative Housing Society Limited, Plot No. 373, RSC 29, Sector 3, Charkop Kandivali (west) Mumbai 400 067; lying on plot of land bearing C.T.S. No. IC-1/293 of Village Kandivali Taluka Borivali of Mumbai Suburban District, (hereinafter referred to as "the said property") My client of Mumbai Suburban District, (hereinafter referred to as "the said property") My client has represented that the said property was originally purchased by MRS. JYOTI DEEPAK SAWANT from MRS. SUSHILA RAMCHANDRA NARKAR through vide Agreement Dated 20.12.1993 Said Original Agreement is duly adjudicated to the Collector of Stamps, Borivali Taluka, Mumbai suburban district. MRS. JYOTI DEEPAK SAWANT died intestate on 27.01.2013 & MR. PRANAY DEEPAK 27.01.2013 & MR. PRAIVAL SAWANT died intestate on 15.04 2021 MR DEEPAK VITHAL SAWANT died intestate 27.01.2013 & MR. PRANAY DEEPAK SAWANT died intestate on 15.04.2021 MR. on 11.08.2023 at Mumbai Maharashtra eaving behind his daughter MRS. NIKITA UDDHAV BHOIR (Maiden Name NIKITA DEEPAK SAWANT) & daughter in law PRANALI PRANAY SAWANT as their legal heirs and representatives to inherit all their right, title and interest over the said

PRANALI PRANAY SAWANT assigned transferred her right to sister in law hrough vide Release deed dated 12.01.2024 ristered, under registration no. BRL' 800-2024 dated 12.01.2024.

All person/s having any claim/interes All person's having any claim/interest in the said property or any part thereof on account of the transfer of right, title and interest of late MRS. JYOTI DEEPAK SAWANT and in favour of MRS. NIKITA UDDHAV BHOIR (Maiden Name NIKITA DEEPAK SAWANT) by way of inheritance of otherwise howsoever is/are hereby requested to inform and make the same known to he makes the same known to the undersigned in writing together with the undersigned in writing, together with supporting documents in evidence thereof within 14 (fourteen) days from the date of publication of this notice hereof at his office address, failing which the claims or demand address, failing which the claims or demands, if any, of such person or persons will be deemed to have been abandoned, surrendered, relinquished, released, waived and given up, ignoring any such claims or demands and no subsequent claims or demands will be entertained and/or for which my clients shall not be responsible. not be responsible.

Adv. Sumitra Lahu Bhalerao Advocate, High Court D-43/165, Jeevandeep CHSI Sector-1, Charkop, Kandivali (W. Date: 24.01.2024

#### **PUBLIC NOTICE** Take Notice that my client Mrs. Damyant

Harilal Gala has lost/ misplaced the Original Document Annexure Part-1 and Document Annexure Part-2 issued by Joint Sub-Registrar Borivali-1 to be annexed to Deed of Sale dated 10/11/2023 entered into between Mr. Vinay K. Tailor and my client and registered in the Book No. 1 a Serial No. BRL-1-17554-2023 or 10/11/2023 by Joint Sub-Registra Borivali-1. If any person/s has/have found the same, such person/s are requested to return the same to the undersigned at the address of the undersigned within 7 days from the date of publication of this notice failing which, it will be presumed that the said Document Annexure Part-1 and Document Annexure Part-2 is lost and no

Mr. Satish Kumar Upadhyay, Advocate High Court, M. I. Patel Compound, Pushpa Park Road No. 3, Malad (East), Mumbai - 97. Place: Mumbai

#### PUBLIC NOTICE

Public notice is issued on behalf of my client **Rupali Balasaheb Gaikwad** who has received the flat nearing Flat no. 304, Sai Siddhi Building, New Link Road, Pratap Nagar, Jogeshwari East, Mumbai -400060, Majas Village, Taluka - Mumbai (hereinaftei eferred as "the said property"), from legal heirs afte the expiry of her parents namely i.e., Mr. Balasaheb Gaikwad his Late Father who expired on dated 12/11/2003 and Late Mother Mrs. Suita Balasaheb Gaikwad who expired on dated 1/1/2010. The said property was given to my dient by way of NOC from the legal heirs i.e., Shiyani Shekhar Mankame Suhas Balasaheb Gaikwad, Nivas Balasaheb Gaikwad etc. Mr. Vikas Gaikwad one of the lega

heirs expired on dated 5/1/2019. Any person or legal heirs having any claim in respec of the above referred flat or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance. inheritance, possession, lease, tenancy, lien, license hypothecation, transfer of title or beneficial interes under any trust, right of prescription or pre-emption or under any agreement or other disposition or under any decree, order or award or otherwise claiming howsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at his office within a period of 7 days (both days inclusive) hereof failing which the daims of such persons shall be deemed to have

been waived and/or abandoned. GHANSHYAM YADAV Date: 25/01/2024 ADVOCATE HIGH COURT 3RD FLOOR, ANDHERI COURT BAR ASSOCIATION ANDHERI EAST MUMBAI-69

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that SHRI DILIP GULAB-CHAND SAVADIA & SMT. ILA DILIP SAVADIA, are Owners of Flat No. 1304/B Wing, admeasurin area 63.17 sq. mtrs. Carpet, on 13th Floor, WAL-CHAND DARSHAN , Building No. 2, at Opp. D'Mart, Bhayandar (W), Taluka & District Thane 401101,. By and Between M/S. PRAGAT ENTERPRISES (Builder), TO SHRI ASHOR KRISHNALAL PUROHIT, AND SMT. JOSHNA ASHOK PUROHIT, AND SWIL JOSTINE AGREEMENT ASHOCK PUROHIT, (Purchasers) Agreement), the same has been registered with the Sub-Registrar office, Thane-7, Vide Document No. 8151/2016. Dated: 17.06.2016 said Original FIRST BUILDERS AGREEMENT, of the said Flat has been misplaced lost. And also lodge Mira Bhayandar Vasai Vira Police Station Bhayandar Lost Report No 2710/2024

dated 24.01.2024. Any person/s, banks, financial institutions, individuals company firms etc. having any claim shall file at objection in writing alongwith documentary evidence within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person/s has any claim, whatsoever, on the said property, of which

Dilip K. Pandev Date: 25/01/2024 (Advocate High Court) B/109, Bhaidaya Nagar "B" Bldg., Navghar Road, Bhayandar (E), Dist. Thane – 401 105.

# PUBLIC NOTICE

Notice hereby given at Public large that ny client, PUSHPA VISHNUDATTA UPADHYAYA, an adult, Indian Inhabitani residing at, Flat No. 504, Sanskruti CHS Ltd., Poonam Vihar Complex, Behind P.G. Vora, Mira Road (E), Thane-401107. M client and her husband MR VISHNIIDATT **DEVIDATT UPADHYAY** are the joint owners of Flat No. 504, Sanskruti CHS Ltd. Poonam Vihar Complex, Behind P.G. Vora Mira Road (E), Thane-401107 Admeasuring 528.00 sq.ft., My client's husband MR
VISHNUDATTA DEVIDATT UPADHYAY died on 12/11/2023 and left behind my clien and her daughters ALKA VINOD MUMGA UMA SUNIL HARSHE AND SEEMA JOSHI, as his only legal heirs.

That, my client's above referred daughte had already given their No-objection fo transfer of my client's husband **MR** VISHNUDATTA DEVIDATT UPADHYAY (50%) share in respect of said flat on my client's name. If anybody having any claim rights, interest, any kind of encumbrance over the said flat shall meet my client or me within 15 days from the publication of this notice

C-98, Shanti Shopping Centre Mira Road (East) Thane-401107 Date: 25/01/2024

Advocate: Ajay S. Yadav

# PUBLIC NOTICE

Public in General hereby informed that my client Mr. Mustafa Ismail Sanchawalla's father Late Mr. Ismail Taherbhoy Sanchawalla & mother Smt Nafisa Esmail Sanchawall are lawful joint owner of Flat premises bearing Flat No. 4, 2nd Floor, The Snehal Co-op. Hsg. Society Ltd., L.B.S. Marg, Kurla (W), Mumbai-400 070. That Late Mr. Ismail Taherbhoy Sanchawalla &

Smt. Nafisa Esmail Sanchawall had purchased the said Flat premises from 1. Shri Pramod Gopal Josh & 2. Shri Naresh Gopal Joshi by an Agreement for That 1. Shri Pramod Gopal Joshi & 2. Shri Naresh

Gopal Joshi had purchased the said Flat premises from Shri Saifuddin Mulla Abedeali Baliwala & Mrs. Bilkis Saifuddin Baliwala by an Agreement to Sel dated 01/11/1993. Shri Saifuddin Mulla Abedeali Baliwala & Mrs.

Bilkis Saifuddin Baliwala had purchased the said flat premises from its previous owner in between period of 1982 to 1992 (date unknown). That Late Mr. Ismail Taherbhoy Sanchawalla had expired on 20/07/2022 at Mumbai.
That the said original Agreement for Sale between

Shri Saifuddin Mulla Abedeali Baliwala & Mrs.

Bilkis Saifuddin Baliwala and unknown person dated within 1982 to 1992 has been lost / misplaced and same has been not traceable by him If any person/s claiming any right, title or claim in respect of aforementioned Original Agreement, should intimate me with relevant documents pertaining to the said flat, within 14 days of publication of this Public

RATNAKAR T. MISHRA Date: 25/01/2024 (Advocate High Court) Office: ACBA, 3rd Floor, M.M. Court Andheri, Andheri (E), Mumbai - 69.

no right, or claim by anyone and the same has been

### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that, our client

Smt. Vasantiben Sudhir Bhanushali is the owner of Flat No. 203, 2nd Floor Shankar Smruti C.H.S. Ltd: Opn MBMC Office, Station Road Bhayandar (W), Dist. Thane 401101 In the meantime on 10/01/2022 while travelling towards Bhayandar Railway station our client has lost / misplaced Share Certificate issued by Shankar Smruti C.H.S. Ltd., in respect of the said Flat premises. Therefore person/s having any claims or objection should report us along with proper and valid documents at our below address within 14 days of the publication of the said public notice, however no claims or objections of whatsoever nature thereafter will be entertained.

**Mandar Associates Advocates** Office: B-19, Shanti Shopping Center Opp. Railway Station, Mira Road (E),

Tal. & Dist. Thane - 401107. Place: Mira Road Date: 25.01.2024

#### **PUBLIC NOTICE**

My client, MRS. ANITA BABAN KADAR is owner of the Fiat No. 102, 1st Floor, Soma Enclave, Kallna, Santacruz (e), Mumbal 400029. My client's Father Raju Soma Jadhav and mother Sunita Soma Jadhav had gifted their 100% share in the said flat to MRS. ANITA BABAN KADAR vide Gift Deed dated 22.06.2021 and registerathe same with joint sub registrar having Doc. No. Andheri3-6587-2021, Dated 22.06.2021. RAJU SOMA JADHAV AND SUNITA SOMA JADHAV AND SUNITA SOMA JADHAV AND SUNITA SOMA JADHAV AND GARDEN FOR WIS. ISPAT CORPORATION vide Agreement For Providing Permanent Alternate Accommodation dated 20.08.2018 and registered the same with joint sub and registered the same with joint surving Doc. No. Andheri4-4314-201

20.08.2018 and registered the same with joint sub registrar having Doc. No. Andheri4-4314-2018, Dated 20.08.2018. The Gift Deed dated 22.06.2021 which is entered between Raju Soma Jadhav and mother Sunita Soma Jadhav and Mrs. Anita Baban Kadar and Permanent Alternate Accommodation dated 20.08.2018 which is entered between M/S. ISPAT CORPORATION and Raju Soma Jadhav and Sunita Soma Jadhav are lost/misplaced by my client for which my client has filed an FIR at Shanu Nagar Police Station, Mumbai at Property Missing Register No.942/2021 dtd 30.11.2021. If, arryone finds the same or has any claims about the same then such person/s can contact me vithin 14 days from issue of this notice

Date: 25/01/2024 (Adv. Shital Kadam Chavan Add.: B-101, Shri Sai Samarth CHS., Kharigaon, Azad Chowk, Kalwa, Thane-400605

#### PUBLIC NOTICE

Notice hereby given at Public large tha ny client, **PÚSHPA VISHNUDATT** UPADHYAYA, an adult, Indian Inhabitani residing at, Flat No. 504, Sanskruti Chs Ltd Poonam Vihar Complex, Behind P.G. Vora Mira Road (E), Thane-401107, My client's usband MR. VISHNUDATTA DEVIDAT UPADHYAY is the absolute owner of Flat No G-102, Geeta Sagar Co-op Hsg Soc Ltd, Bldg No. F & G, Geeta Nagar Phase-3, Mira Roa (E), Thane- 401107, Admeasuring 744 sq.fl Built up (Hereinafter referred as "Said Flat") My client's husband MR. VISHNUDATTA DEVIDATT UPADHYAY, died on 12/11/2023 and left behind my client and her daughters
ALKA VINOD MUMGAI, UMA SUNII HARSHE & SEEMA JOSHI as his only lega

That, my client's above referred daughte already given her No-objection for transfer of My client's husband MR. VISHNUDATTA DEVIDATT UPADHYAY (100%) shares espect of said flat on my client's name. anybody having any claim, rights, interes any kind of encumbrances over the said fla shall meet my client or me within 15 day from the publication of this notice.

Advocate: **Ajay S. Yadav** C-98, Shanti Shopping Centre Mira Road (East) Thane-401107

# Date: 25/01/2024

**PUBLIC NOTICE** MY client SUBODH MUKUND RAY DAVE Saurabh Cooperative Housing Society Sector No. 3, Charkop, Kandivali Wes Mumbai 400067. This is in the name of Mi Mukund Girdhar Lal Dave and Mrs. Hansa Mukund Dave. My client mother Hansa Mukund Dave passed away on 03/04/2019. After her death, her husband my client father and her 3 children are the legal heirs. Shri Mukund Girdhar Lal Dave has gifted 50% of his share to his son is my Client Subodh Mukund Ray Dave rrough Gift deed . Mr. Darshan Mukund Dave my client brother passed away on 09/01/2001 and Mrs. Anjana Mukund Dave after her marriage Mrs. Anjana Sanjay Trivedi has given up her right to the said room through Release deed . Presently my client is the only legal heir My client wants to transfer the said Room from MHADA authority and from the institution to his own name If any person has any objection against my client by wa of claim of transfer inheritance mortgage lease, title, interest etc. of the above property, such person should set out his/her claim or objection in documents Sign below with proof within 14 days of publication of this notice. No claims will be entertained after 14 days and after that m clients will proceed to transfer the propert

their name. Sd/-Rohini Mahale, Advocate Shop no. 23 Plot No 372 Sector No. 3, Charkop Kandivali West - 400067

# **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that, m Client Miss. Bhavana Prakash Choudhary, Mrs. Bhavana Suni Doiphode (Name before marriage) purchased "Flat No. B/9, 1st Floor Jagat Smruti Building, 29/33, N.M. Joshi Marg, Jacob Circle, Mumbai 400011" from Mr. Teju Raghu Jaiswa by executing Sale Deed dated 19/12/2023, which is duly registered with Joint Sub Registrar, Mumba City-2, the undersigned Advocate hereby invites, claims or objections from any other person/s or claimants objector/s for the transfer of the shares, interest in the said Flat within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proof to support of claim/objection If no claims/objections are received within the period prescribed above then my client shall think that there is no claim from any person/s or claimants in respect of the said Flat in the manner she deem fit.

Date: 25.01.2024 SD/ Place: Mumbai Pradeep Pathak **Advocate High Court** 

# PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that my client MR. MUKUND CHANDULAL SHAH rights in Flat No.5 on 1st Floor in the building No.2 of GORDHAN GAJA CO-OP. HSG. SOC. LTD., situated at New Popat Niwas Mathuradas Road, Kandivali (West), Mumba 400 067 along with five fully paid up share: of Rs.50/- each issued under Share Certificate No.5 and bearing distinctive Nos. from 21 to 25 (both inclusive), from the name of his father MR. CHANDULAL BALDEVDAS SHAH who expired on 28/08/1981, to his name All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or against the above mentioned property by way of inheritance, sale, mortgage, charge, trust lien, possession, gift, maintenance, lease attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14, Akruti Apartment, Mathuradas Road Kandivali (West), Mumbai 400 067 and also to the above mentioned society within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned Date: 25/01/2024

(Mrs. Rashida Y. Laxmidhar)

#### **PUBLIC NOTICE**

Public At large is hereby informed that my client has misplaced the following Original Registration Receipt in respect of Flat bearing no.101, First floor, A' Wing, Harsiddhi CHS Ltd., Krishna Township, Off Ambadi Road, Vasai Road (W), Tal. Vasai Dist. Palghar Agreement for Sale dt. 29th SEPTEMBER, 1988 vide a DOCUMENT NO. VASAI- 3492-1988 DATED 29/09/198 between M/S. SHIVSHAKT ENTERPRISES and MR. S. DURAIRA. KONAR & also Original Registration Receipt of Agreement for Sale dt. 26th NOVEMBER, 1993 vide a DOCUMENT NO.VASAI-1-3288- 1993 DATED 20/12/1993 between MR. S. DURAIRAJ KONAR and MR. PARSHURAM MAHADEV DANGLE In case the same i found it should be returned to my client or to us forthwith. In case any person has any rights, claims and interest in respect of transfer aforesaid property, or otherwis the same should be known in writing tome of to my client at the address mentioned below with the documentary proof within 15 days from the date of publication hereof, failing which it shall be construed that such claim vaived, abandoned.

Place: Vasai Road (W) Date: 25.01.2024 Adv. Sharukh S. Shaik Shop No.7, Ground floor, Agarwal Peace Heaven, Bhabhola, Vasai Road (W) Tal. Vasai, Dist. Palghar, 401 202

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that Smt. Nafisa Shabbir Kanchwala & Shri Yusuf Salehbhai Kanchwala, are the owners of Shop No.7, Ground Floor, of Amber Palace Co-Op. Housing Soc. Ltd., at Opp. Mandli Talav, Fatak Road, Bhayander (W), Dist. Thane - 401101 And that they have lost Original Builder Agreement executed between Builders & Shri Norman D'Souza & Original Agreement Dated 30/08/1992, executed between Shri Norman D'Souza & Smt. Sugni I Golani & Smt Kiran S Golani & its Original Registration Receipt bearing Serial No. Pho. 1377/96 Dated 4/4/1996 and Original Agreement Dated 26/7/2006, executed between Smt. Sugn L. Golani & Smt. Kiran S. Golani, & Smt. Nafisa Shabbir Kanchwala & Shri Yusuf Salehbhai Kanchwala, & its Original Registration Receipt bearing Seria No.TNN7-6696- 2007 Dated 30/08/2007, in respect of the said Shop. Any person/s having any claims can object in writing together with documentary evidence at A/104, New Shree Siddhivinayak C.H.S. Ltd., Station Road, Bhayander (W), Dist. Thane - 401101 within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person/s has any claims and of which please take a note

**PUNIT SUNIL GARODIA** (Advocate, High Court, Mumbai) Place: Bhayander Date: 25.01.2024

### **PUBLIC NOTICE** By this notice all people are informed that my client Mrs. MEENAKSHI

that my client Mrs. MEELVANDER that my client Mrs. MEELVANDER VITHOBA MAHADIK residing a constant of the const VITHOBA MAHADIK residing at Flat No.605, 6" Floor, Bldg. No.15A/A-1 Wing, SHREEDARSHAN S.R.A Co-op Housing Society Ltd. Sangharsh Nagar, Chandivali Farm Road, Chandivali Andheri (E), Mumbai 400072. Mr. RAMDAS FAKIRA CHANDANSHIVE through Register General Power of Attorney dated 25.12.2012 Flat No. 6 0 5, B 1 d g No. 1 5 A/A-1 SHREEDARSHAN S.R.A Co-op. Housing Society Ltd. Sangharsh Nagar, Chandivali Farm Road, Andheri (E) Mumbai 400072 by registered Notary was purchased from Mr. RAMDAS FAKIRA CHANDANSHIVE The original member of this Society Mr.RAMDAS ty Mr.RAMDAS Nakira CHANDANSHIVE FAKIRA CHANDANSHIVE got Allotment Bearing No. JKB/20/ LAND/908/20 12-13, Borivali Dated 13/09/2012 by the Conservator of Forests and Director of Sanjay Gandhi National Park Borivali (E) Mumbai-400066 Now we are going to register this flat in the name of Mrs. MEENAKSHI VITHOBA MAHADIK through the Sub-Registrar Kurla. Through this notice objections are being invited from any heirs or other demanding objectors regarding the Registrations of property and interests in the capital of the society. Within 14 days from the date of publication of this notice, they hould submit copies of the document and other evidence required to substantiate their demands and objections to the following address. If no claims or objections are submitted by any person within the abovementioned period, then the Registration works. Shall be roceeding as per the bye-laws of the society regarding the Registration of the members' share in the assets of the Society capital. If there are objections to any such claim, action will be taken as per the bye-laws of the Society. Place:-Mumbai-400 072.

Date:-25.01.2024

R.S. Yadav, (M.Com.LLB.) Advocate High Court 7A/A-004, Shivneri A CHS Ltd. Sangharsh Nagar,Chandivali, Farm Road, Sakinaka, Andheri (E), Mumbai-400 072

### **PUBLIC NOTICE**

This is to inform to the public that Mr. Pranav Rawat/ Snehal Shinde are interested to buy the Flat G-1203, Godrej Central A to G Tower, Sahakar Nagar Road no 1, Shell Colony, Chembur, Mumbai 400071 Any person having any claim in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or right, title, intrest, & otherwise. However are requested to inform undersioned within to inform undersigned within a period of 14 days from the date hereof, failing which the claim or claims if any of such person or persons will be considered to have waived and/or abandoned. waived and/ or abandoned.

Date: 24/01/2024 Sd/-Mr. Pranav Rawat Snehal Shinde 1402, Sky View Co-op. Housing Society Ltd., Nehrunagar, Kurla (East), Mumbai -400024

#### PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that Late Mrs. Sakina Shakeel Ahmed Shaikh was member of the Shanti Vihar Bldg. No. A-1 Co-operative Housing Society Ltd., owner of Shop No. 07, Ground Floor, Bldg. No. A-1, Shanti Vihar, Mira Road (East), Dist. Thane-401 107 and holder of Share Certificate No. 007, died intestate on 24/08/2007. Mr. Afroz Shakeel Ahmed Shaikh, the son of the deceased has lost, misplaced the said original Share Certificate No. 007, for five shares distinctive Nos. from o. 007, for five shares distinctive Nos. from 31 to 35 each for Rs. 50 issued by the societ 31 to 35 each for Rs. 50 issued by the society in respect of the above Shop and the said Share Certificate is not traceable after making search and efforts. Claims and objections are hereby invited from the claimants, objectors who are having claims, objections on the basis of the said lost Share Certificate. The claimants, objectors may inform to undersigned within period of 15 days from the publication of this notice along with documentary support in his/her/ their claim and thereafter which any claim or objection will not be considered and the society will will not be considered and the society w issue duplicate share certificate to Mr. Afro Shakeel Ahmed Shaikh and other legal heir of the deceased.

K. R. Tiwari (Advocate Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar Mira Road, Dist. Thane 401107

#### **KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LTD.**

CIN: L31909MH1983PLC220457 Regd off: C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd. Vidyalankar College Road, Antop Hill, Wadala (E) Mumbai 400037 . Tel -27750662 Email: kusammeco.acct@gmail.com Website: www.kusamelectrical.com

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (LODR) Regulation 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 02nd February, 2024 at 03.00 pm to consider and approve, the Un-Audited Financial Results for the quarte ended 31st December, 2023.

For, Kusam Electrical Industries Limited

Amruta Lokhande Company Secretary & Compliance Office Place: Mumbai Date: 24th January, 2024

Notice is hereby given to the General public that MR PARAG JAYWAMT GHARAT My client intend to sele the Flat No.15, 3rd floor, Jay Nillotpai Co-op. Hsg. Soc. Ltd., Plot No. 21, Pandurangwadi Road No.6, Goregaon (East), Mumbai-400083, admeasuring area about 53.92 sq. Mtrs Built-up, constructed on the plot of land bearing C. T. S. No. 65 of Village Pahadi Goregaon East, Taluka Borivali, within the registration and sub-registration district Mumbai Suburban District. Originally the flat was owned by my clients father Mr. Jaywant Bhaskar Gharat, and a registered Deed of Glift is registered on 28th Day of August 2020 and it is registered at Borivali – 4 Joint Sub Registrar Office Bearing Registration No- RRI. 4-5613-2020 Dated 28/08/2020 and by completing all society procedure as per the society Rules and Regulations of Society its transferred on the name of my client MR PARAG JAYWAMT GHARAT. It is to be Inform to the general public that the first title of the above said flat the original and Photo Coples of agreement or 3 informant letter between Builder or Developer or Society and the first purchaser Mr. Jaywant Bhaskar Gharat was lost and misplaced or non-traceable by my client and for the same my client has registered a police compliant also. Now my client is intend to sale the above said flat premises and to receive no claim certificate from advocate and also for legal preceding my clients are inviting the claims. If any person/s or company or organizations having any claim's by way of sale, mortgage, lease, lien, gift, easement, PUBLIC NOTICE

clients are inviting the claims. If any person's or company or organizations having any claim's by way of sale, mortgage, lease, lien, gift, easement, such person's are required to intimate the undersigned together with proof thereof within 14 days from the date of publication of this notice, failing which, the claim of such person's, if any, then it will be deemed to have been waived and/or abandoned. Place: Mumbai Date: 25/01/2024 MR IJMANG H PARCHOLIA.

MR. UMANG H. PARCHOLIA Advocate High Court Flat No.B-604, Pushkar Accord, Lokhandwala Township, Akuril Road, Kandivali (East), Mumbai-400101.

# **PUBLIC NOTICE**

This Notice is given to Public at large that, my clients Mr. Jeetnarayan Chandiprasad Tiwari, Mr. Pradeep Jeetnarayan Tiwari and Mr. Krishna Jeetnarayan Tiwari are residing at Plot No.229, Room No.C-11, Gruhaswapna CHSL, Sector-2, Charkop, Kandivali-West, Mumbai-400067('Room'). The chain of Agreements are as follows:1)By Agreemen for Sale dated 31/10/1990 the Original Allottee, Shri Parshuram Jaanba Khule sold the said Room to Smt. Damavanti Salian 2)By Agreement for Sale dated 20/12/1994 Smt. Damayanti Salian sold the said Room to Smt. Lata Ashok Jhaveri, 3)By Agreemen for Sale dated 8/11/1996 Smt. Lata Ashol Jhaveri sold the said Room to Smt. Hansa Pravinchandra Modi, 4)By Agreement fo Sale dated 30/10/2004 Smt. Hansa Pravinchandra Modi sold the said Room to Mr. Jeetnarayan Chandiprasad Tiwari, Mr Pradeep Jeetnarayan Tiwari and Mr. Krishna Jeetnarayan Tiwari. The Stamp duty for all four Chain Agreement for Sale have been duly paid by my clients. However, all the aforesaid Agreement for Sale are not duly registered and executed before the concerned Sub-Registrar of Assurances All the persons having right, title, claim

interest in the said Room by Agreement fo Sale, Gift, Mortagage, Lease, Succession or in any manner is required to intimate approach alongwith requisite proof o documents to the undersigned Advocate within 15 (Fifteen) days from the date o Publication of this Notice, failing which shall be assumed that no persons have right title, claim, interest in the said Room and in case of any shall be deemed to have been waived and/or abandoned.

Place: Mumbai Date: 25th January, 2024

Ms. Mayureshwari R Korday **Advocate High Court** Address: Plot No.183, Iccha Bungalow, Sector-5, Charkop, Kandivali- West Mumbai-400067, Mobile - 8104379224.

Sd/

# To advertise in this Section Call: Manoj Gandhi 9820639237

# SUNRISE INDUSTRIAL TRADERS LIMITED Regd. Office: 503, Commerce House, 140, N. M. Road, Fort, Mumbai - 400 023

Website - www.sunriseindustrial.co.in Email ID: sititd@ymail.com Tel: 8655438454/9969271310

Tel: 8655438454/9598271310
CIN - L67120MH1972PLC015871
NOTICE
Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of Sunnise Industrial Traders Limited will be held on Friday, the 09th February, 2024, at 11:30 a.m. at the Registered Office of the Company at 503, Commerce House, 140, N. M. Road, Fort, Mumbai - 400 023, inter-alia, to take on record the Unaudited Financial Results (Standalone) for the quarter ended 31th December, 2023 and note the Limited Review Report Issued by the Statutory Auditors for the same quarter.

Forther, the trading window for dealing in the securities of the Company by its designed employees, Directors and promoters shall be closed from 1st, January, 2024 until 48 hours after the announcement of Unaudited Financial Results for quarter ended 31.12.2023 to the public.

BY ORDER OF THE BOARD FOR SUNRISE INDUSTRIAL TRADERS LIMITED

COMPANY SECRETARY

#### PUBLIC NOTICE

To whomsoever it may concern that Un No. 5 (105), first floor, in the buildir Manish Industrial Premises No. 3 Co-Op Soc. Ltd., village Navghar, Vasai Rao (East), Tal: Vasai, Dist: Palghar, was sol by M/s. Manish Industrial Development (Builder) to Shree Dattatray Die Works through written agreement dated 13/04/1987. Unfortunately, that origina ocument has been lost. Xerox copy of tha document is available. The owners of tha unit haven't created any liabilities or claims ver the said unit. Hence we are calling bjections to do clear title of the said Uni Therefore if any person/s or institution naving any claims, objections of any natur whatsoever in respect of the above Unit should send their claims in writing to undersigned at 'Mathura' Bungalow, nea Hanuman Temple hall, Yadav Patil Marg, Diwanman village, Vasai Road (W), Dis Palghar, 401202 and in the Society office with documentary evidence in suppor hereof within 14 days of publication of this Notice, failing which the claims ctions if any, shall be deemed to have beer

Adv. Mr. D. K. MANKAR

# PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, MR ISRAR AHMED ANWAR AHMED, who was the member of Park Plaza Co-Op. Housing Society Ltd, having address at Queens Park Wira Bhayander Road, Mira Road (E), Thane 40107 and holding Shop No.005 of the society, died on 26.08.2016 without making nomination. Now his sons MR MOHD. AHMED & MR MOHD. KAIF have applied to 4000/ for 100% membership of the society against the said Shop as their mother expired o 13.06.2020.

That as per Bye Laws of the society hereby invites claims or objections from the heir of heirs or other claimant or claimants/objectors to the transfer of the said shares and interes of the deceased members in the capital, property of the society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their/claims objections for transfer of share and interest he deceased members in the capital property of the society. If no claims/objection: are received within the period prescribe above, the society shall be free to deal with the shares and interest of the decease nember in the capital/property of the societ in such manner as is provided under the bye aws of the society. Objectors shall give the written objection and contact Secretary Chairman of the society or the undersigne from the date of publication of the notice ti the date of expiry of its period.

SBS LEGAL Saroi B Sharma (Advocate High Court) B/07, Jai Poonam Nagar CHS Ltd, Near Deepak Hospital, Bhayander (East) Date: 25/01/2024

# PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to Public at large that by virtue of Registered Agreemen dated 23rd day of October, 2013, my lients MR. SHIVAJI PIRAJI KAMBLE MRS. MEENA SHIVAJI KAMBLE has acquired a Room premises from MR. SUDAMA BATESHWAR MANDAL, more particularly described in the schedule as the "SAID ROOM PREMISES") who has acquired the said Room premises from its original owner MR. CHETAN DEVIDAS THAKKAR by virtue of Agreement of Sale dated 28/06/2002 and my clients were in possession of Origina Allotment Certificate /Letter issued by Maharashtra Housing and Area Development Board under World Banl Project in respect of the said room premises in the name of original owner MR. CHETAN DEVIDAS THAKKAR and the same has been lost/ misplaced by m client and my clients have already lodge N.C. Complaint for the same with the concerned Police Station.

All persons having any right, title, benefi nterest, claim or demand by way of lien mortgage, pledge or whatsoever in respect of the said Property or any part/s thereof, and /or the said Allotme Certificate/Letter are hereby required t make the same known in writing along with documentary evidence, to the undersigned within 14 (fourteen) days right, title, benefit, interest, claim and/o emand, if any, shall be deemed to have een waived and/or abandoned and n such claim will be deemed to exist.

SCHEDULE All that Room pre Sq. Meters, lying, being and situated a Room No. B/25, Gorai (1) Vrundavan Co Op. Hsg. Soc. Ltd., Plot No. 55, Road No. R.S.C. - 9, Borivali (West), Mumbai 400 092, constructed on plot of land bearin C.T.S. No. 19 of Village Borivali, Ta Borivali, Mumbai Suburban District.

Sd/- ADVOCATE S.B. TIWARI Add. B/05, Om B Seva Sanstha, Shramik Nagar, Bhakti Dham, Nallasopara (E), Palghar 401209. Mumbai Date: 25/01/2024

# मुंबई लक्षदीप 🤏

# नाशिक : महिला व बालविकास विभागातर्फे बेटी बचाओ, बेटी पढाओ दौड संपन्न

जिल्हा परिषदेच्या महिला व यांनी हिरवा झेंडा दाखवत बेटी कर्मचारी, शासकीय कन्या अशोकर-तंभ-शालीमार-बालविकास विभागाच्या वतीने बचाओ. बेटी पढाओ मॅरेथॉन शाळेतील विद्यार्थिनी यांनी या भद्रकाली चौक मार्गे परत आज दि. २४ रोजी बेटी बचाओ, रॅलीला सुरवात करण्यात आली. रॅलीत सहभाग नोंदवला. जिल्हा जिल्हा परिषद नाशिक येथे बेटी पढाओ दौडचे आयोजन जिल्हा परिषदेच्या महिला व परिषद नाशिक – त्रंबक नाका– मॅरेथॉन रॅलीचा समारोप हे करण्यात आले. सकाळी बालविकास ८ वाजता जिल्हा परिषदेच्या जिल्हा प्रथम परिषदेच्या मुख्य कार्यकारी आशिमा अधिकारी मित्तल यांच्या उपस्थितीत बेटी बचाओ, बेटी पढाओ प्रतिज्ञा घेण्यात आली. यानंतर मुख्य कार्यकारी

#### जाहीर सूचना

येथे सुचित करण्यात येत आहे की, स्वर्गीय हिराचंत अमरशी शाह हे १) गाव धोकवडे, २) मु. गाव मांडवे तर्फे झिराड आणि मु. गाव मात्रोली पाडा, तालका अलिबाग, जिल्हा रायगड येथील स्थाव जमीन मालमत्तेचे मालक होते आणि त्यांच्याकडे सन १९७० पर्यंत त्यांच्या हयातीत वापर, वहिवा होता आणि स्वर्गीय हिराचंद अमरशी शाह यांचे सन १९७० मध्ये निधन होईपर्यंत त्यांच्या कायदेशी वारसदारांदरम्यान सदर जिमनीचे विविध भागाची विभागणी केलेली नव्हती. स्वर्गीय दामोदर हिराचंद शाह यांनी सन १९९६ मध्ये अलिबाग न्यायालय विभागणी दावा सादर केला होता आणि यार हकूमनामा दिला होता परंतु याबाबत अन्य कायदेशीर . गरसदारा जसे मोहन हिराचंद शाह, अन्य ७ यांनी आव्हान दिले, जे विशेष दावा क्र.१८०८७, १८०८८. १८०८९/२०१७ अंतर्गत सर्वोच यायालया समक्ष उच्च न्यायालयानंतर अद्यापी पलंबित आहे आणि सर्व संबंधित पालपना सपारे अ.क.१ ते २१ हे विभागणीकरिता दाव्यात आहेत उपरोक्त बाबी असतानाही मोहन हिराचंद शाह व अन्य संयक्त पारिवारीक सदस्य यांनी फसवेगीरी करु सदर मालमत्तेची अर्थात अ.क्र.१३, गट क्र.५२० गाव धोकवडे, क्षेत्रफळ २ एकर ३० गुंठे (१ हेक्टर १० गंठे) या जिमनीची बेकायदेशीरपणे विक्री हस्तांतर, तारण तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश प्राप्त न करता तृतीय पक्षकार अधिकार करण्याचे प्रयत्न केले आणि सदर प्रयत्न हे सर्वसामान्य जनतेकडन पैसे घेण्यासाठी गैरपद्धतीने प्रस्तुत केले गरिणामस्वरुपी सदर सचनेमार्फत सर्वसामान्य जनतेर सावध करण्यात येत आहे की, मोहन हिराचंद शाह गंच्यासह कोणत्याही प्रकारे संयक्त पारिवारीक मालमत्तेचा व्यवहार करु नये कारण सदर प्रकरणाच ग्वरला पलंबित आहे किंवा ग्राबाबत पाये अणील उपरोक्त सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेतील श्री. ललित दामोदर शाह व अन्य प्रतिवादी क्र.६(२) सही/-

शिवाजीराव पाटील, वकील कार्यालय: ॲक्वेरिया क्लबजवळ, ओम शांती सर्कल, देविदास लेन, बोरिवली (प.), मुंबई-800082.

दिनांक: २७.०१.२०२४ जाहीर सूचना

सर्व लोकांना सूचना देण्यात येते की, सदनिका क्र. २०३, २रा मजला, शंकर स्मृती को. ऑ. ही. सो. लि; एम.बी.एम.सी. कार्यालया समोर, स्टेशन रोड, भाईंदर (प), जि. ठाणे ४०११०१, ही मिळकत आमचे अशील **श्रीमती**. वासंतीबेन सुधीर भानुशाली यांच्या मालकीची आहे. मध्यंतरीच्या काळात दि. १०/०१/२०२२ रोजी आमचे अशील भाईंदर स्थानकाकडे प्रवास करीत असताना त्यांच्या हातून वरील सदनिके संबंधी शंकर स्मृती को. ऑ. हौ. सो. लि; यांनी बहाल केलेले भाग पत्रक गहाळ झालेले आहे. तरी या बाबत जर कोणाची काहीही हरकत / दावे असल्यास ती आमच्या खालील पत्त्यावर **१४ दिवसांचे** आत नोंदवावी तसे न केल्यास आमचे अशील पुढील कारवाई पूर्ण करतील, आणि या विषयी कोणाचीही कोणतीही तक्रार ऐकून घेतली

जाणार नाही याची नोंद घावी. मंदार असोसीएट्स ॲड्व्होकेट्स पत्ता: बी – १९, शांती शोप्पिंग सेंटर, रेल्वे स्टेशन समोर, मीरा रोड (पू), ता. व जि. ठाणे ४०१ १०७.

दि. २५.०१. २०२४ ठिकाण : मीरा रोड

# जाहीर नोटीस

श्रीमती नफिसा शब्बीर कांचवाला व श्री युसुफ सलिभाई कांचवाला, हे दुकान नं.७, तळमजला, अंबर पॅलेस को-ऑप. हौसिंग **भाईंदर प., जि. ठाणे – ४०११०१,** चे मालक असून त्यांच्याकडून सदर दुकान संबंधित बिल्डर व श्री नॉर्मन डिसोजा, ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेला बिल्डरचा मूळ करारनामा व श्री नॉर्मन डिसोजा व श्रीमती सुगनी एल. गोलानी व श्रीमती किरण एस. गोलानी, ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेला ता. ३०/०८/१९९२, चा मूळ करारनामा व त्याची मूळ नोंदणी पावती क्र. फो. १३७७/९६ ता. ४/४/१९९६, व श्रीमती सुगनी एल. गोलानी व श्रीमती किरण एस. गोलानी व श्रीमती नफिसा शब्बीर कांचवाला व श्री युसुफ सिलभाई कांचवाल, ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेला ता. २६/७/२००७, चा मूळ करारनामा व त्याची मूळ नोंदणी पावती क्र. टनन ७ -६६९६/२००७ ता. ३०/०८/२००७, असे मूळ करारनामे व नोंदणी पावती हरवलेले आहेत. तरी सदर दुकानावर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी. एच. एस. लि., स्टेशन रोड. भाईदर (प.).

जि. ठाणे - ४०११०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल. सही/-

पुनित सुनील गारोडिया (वर्कील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण: भाईदर दि. २५/०१/२०२४

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. मुस्तफ रमार्दल मांचवाला यांचे वडिल म्वर्गीय श्री. दस्मार्दल गहेरभॉय सांचवाला व आई श्रीमती नफिसा इस्माईल सांचवाला हे फ्लॅट क्र.४, २रा मजला, दी स्नेहल को-ऑप.हौ.सो.लि., एलबीएस मार्ग, कुर्ला (प.), मुंबई-(०००७० या जागेचे कायदेशीर संयक्त मालक आहेत. स्वर्गीय श्री. इस्माईल ताहेरभाँय सांचवाला व आ श्रीमती निफसा इस्माईल सांचवाला यांनी सदर फ्लॅट १) श्री. प्रमोद गोपाळ जोशी व २) श्री. नरेश गोपाळ

करारनामा अंतर्गत खरेदी केले होते. १) श्री. प्रमोद गोपाळ जोशी व २) श्री. नरेश गोपाव त्रोशी यांनी सदर फ्लॅट जागा श्री. सैफुद्दीन मुल्ला अबेदअली बालिवाला व श्रीमती बिल्कीस सैफुद्दीन बालिवाल यांच्याकडून दिनांक ०१.११.१९९३ रोजीच्या विक्री करारनामा अंतर्गत खरेदी केले होते.

श्री. सैफुद्दीन मुल्ला अबेदअली बालिवाला व श्रीमर्त बिल्कीस सैफुद्दीन बालिवाला यांनी सदर फ्लॅट जागा पुर्वीच्या मालकांकडून १९८२ ते १९९२ (तारीख ज्ञा नाही) या कालावधी दरम्यान खरेदी केले होते. स्वर्गीय श्री. इस्माईल ताहेरभॉय सांचवाला यांचे मुंब

येथे दिनांक २०.०७.२०२२ रोजी निधन झाले. श्री. सैफुद्दीन मुल्ला अबेदअली बालिवाला व श्रीमत **बिल्कीस सैफुद्दीन बालिवाला** आणि अज्ञात व्यक्ती यांच्य दरम्यान १९८२ ते १९९२ दरम्यान झालेला मुळ विक्री करारनामा हरवला आहे आणि त्यांना सापडलेले नाही. जर कोणा व्यक्तीस सदर मुळ करारनामाबाबत अधिकार हक किंवा दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकटे सदर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसात** कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

दिनांक: २५.०१.२०२४ (वकील, उच्च न्यायालय त्ता: एसीबीए, ३रा मजला, एम.एम. कोर्ट, अंधेरी (पुर्व)

नाशिक, दि.२४ : नाशिक अधिकारी आशिमा मित्तल प्रकल्पातील अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालय- जिल्हा स्तरावर टारक फोर्सची चालना देणे व महिलांचे सक्षम विभागांतर्गत एकात्मिक बालविकास

#### जाहीर सूचना

. वेथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. दिलीप गुलावचं**त पावडीया व श्रीमती इला दिलीप सावडीया हे फ्लॅट ह. १३०४/वी विंग, क्षेत्रफळ ६३. १७ चौ.मी. कार्पेट, १३वा मजला . वालचंद दर्शन . डमारत क. २ . डी 'मार्ट मोर, भाईंदर (प.), तालुका व जिल्हा ठाणे ४०११०१ या जागेचे मालक आहेत. मे. प्रगती न्टरप्रायझेस (बिल्डर) आणि श्री. अशोक कृष्णालाल ांच्या दरम्यान दिनांक १७.०६.२०१६ रोजीचा करारनाम बिल्डर करारनामा) झाला होता. सदर करारनाम १७. ०६. २०१६ रोजीचे दस्तावेज क्र.८१५१/२०१६ नुसार उपनिबंधक **ठाणे-७** येथे नोंदणीकृत आहे. सदर मूळ प्रथम बिल्डर करारनामा हरवला आहे आणि याबाबत दिनांक २४.०१.२०२४ रोजी लापता नोंद क्र.२७१०/ २०२४ अंतर्गत मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस ठाप येथे तक्रार नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्थेस, वैयक्तिव इत्यादींना काही आक्षेप असल्यास त्यांनी दस्तावेर्ज गुराव्यांसह लेखी स्वरुपात त्यांचे आक्षेप सदर सूचनेच्य गरखेपासन १**४ दिवसांत** कळवावेत. अन्यथा अशा त्र्यक्तींचे सदर मालमत्तेवरील दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल

वकील उच्च न्यायालय बी/१०९, भाईदया नगर बी इमारत, नवघर रोड, भाईंदर (पूर्व), जिल्हा ठाणे-४०११०५

#### PUBLIC NOTICE

Public notice is issued on behalf of my client Rupali Balasaheh Gaikwad who has received the flat bearing Flat no. 304, Sai Siddhi Building, New Link Road, Pratap Nagar, Jogeshwari East, Mumbai 400060, Majas Village, Taluka - Mumbai (hereinafter referred as "the said property"), from legal heirs after the expiry of her parents namely i.e., Mr. Balasaheb Gaikwad his Late Father who expired on dated 12/11/2003 and Late Mother Mrs. Suita Balasaheb Gaikwad who expired on dated 1/1/2010. The said property was given to my client by way of NOC from the legal heirs i.e., Shivani Shekhar Mankame Suhas Balasaheh Gaikwad, Nivas Balasaheh Gaikwad etc. Mr. Vikas Gaikwad one of the legal heirs expired on dated 5/1/2019.

Any person or legal heirs having any daim in respect of the above referred flat or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust, right of prescription or pre-emption o under any agreement or other disposition or under any decree, order or award or otherwise claiming howsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents o the undersigned at his office within a period of 7 days (both days inclusive) hereof failing which the laims of such persons shall be deemed to have been waived and/or abandoned.

GHANSHYAM YADAV
Date: 25/01/2024 ADVOCATE HIGH COURT 3RD FLOOR, ANDHERI COURT BAR ASSOCIATION ANDHERI EAST MUMBAI-69

जाहिर सुचना

नं •00५, तळमजला, विंग 'C', क्षेत्र- ३७0

लोकांस कळविण्यात येते की, सदनिका

Sd/-

चौ फुट, म्हणजेच ३४ .३८ चौ .मिटर, (बांधिव क्षेत्र), "श्री हरिकृपा कॉम्प्लेक्स 'ए' को . ऑप . हाऊसिंग सोसायटी लि.," स.नं.१४, हि.नं.३ गाव मौजे - नायगांव, नायगांव - (प . ), मालमत्ता कं.NG01/304/31, विभाग कं.१, ता.वसई, जि .पालघर . ४०१ २०७ . अशी मिळकत आमचे अशिल श्री - सूर्यप्रकाश आर - गुप्ता व सौ - उषा सूर्य प्रकाश गुप्ता हयांनी दि १५/०१/२०२४ रोजीच्या दस्त कं.वसई-१६४७-२०२४, च्या करारान्वये श्रीमती गिता सोलंकी व कु शितल सोलंकी, ह्यांच्याकडन खरेदी केली होती व आहे . अशा हया सदनिका संदर्भातील सर्व साखळी करारनाम्यापैकी एक करारनामा मे सूर्या बिल्डर्स आणि श्री जगन हरी कोळी हयांच्यातील दि १०/१२/१९९६ दावा असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहेत रोजीच्या बिनानोंदणीच्या करारनाम्याचे मुळ दस्त ऐवज आमच्या अशिलांकडून गहाळ झालेले आहे. झालेल्या सदर दस्ताची शोधाशोध करून सुध्दा ते सापडले नाही सदर गहाळ झालेल्या दस्ताबाबत आमच्या अशिलांनी ऑनलाईन पद्धतीने वसई पोलीस **सो. लि., मांडली तलावासमोर, फाटक रोड,** | ठाणे येथे प्रॉ. मि. रजि. नं. २५६७ /२०२४, | दि .२३/०१/२०२४ अन्वये तकार दाखल केली आहे . तरी सदर मिळकतीच्या उपलब्ध नसलेल्या वा गहाळ झालेल्या दस्तऐवज सबंधाने तसेच सदर मिळकती संबधाने कोणाहीकडे हितसबंधाच्या दष्टीने गहाण, दान, बक्षिसपत्र, वगैरेरित्या हस्तांतरणाच्य दुष्टीने विधीग्राहय ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारखा पुरावा असेल तर त्यांनी लेखी कायदेशीर हरकत पुराव्यासकटच सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत आमचे कार्यालय ११७/१२२, १ ला मजला, सत्यम शिवम शॉपींग सेंटर. नालासीपारा प. ता . वसई. जि . पालघर कलवावे व हरकत सादर केली पाहिजे . अन्यथा कोणाची काहीच हरकत आणि हक्कं नाही असे समजुन तसा नामाधिकार दाखला (Clear Title Certificate देण्यात येईल ही नोंद घ्यावी .

दिनांक ३ २५ /०१ /२०२४ पेन वकील ॲन्ड सन्सकरिता ॲड . बेन्सन विल्यम पेन

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती एन कित्ताम्मल हे त्यांच्या हयातीत फ्लॅट क्र.२०१ २रा मजला, ए विंग, बी.आय.टी. को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., हबटाऊन हेवन इमारत, इमारत क्र.१, भाऊदाजी क्रॉस रोड, माटुंगा (पुर्व), मुंबई-४०००१९, क्षेत्रफळ ११९४ चौ.फु. बिल्टअप <mark>क्षेत्र,</mark> जमीन सी.एस.क्र.<mark>३२८/१०,</mark> माटुंगा विभाग, मुंबई या जागेच्या कायदेशीर मालक होत्या आणि अनुक्रमांक <mark>१५१</mark> ते <mark>१५५</mark> (दोन्हीसह) असलेले गगप्रमाणपत्र क्र.३१ च्या धारक होत्या, यांचे ०३.०४.२०२१ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात १) श्रीमती दिपीका गोपिनाथ व २) श्री. पुरुषोत्तम एन. राव हे कायदेशीर वारसदार य गत्याने सोसायटीचे भांडवलातील शेअर्स व हित वासह सदर फ्लॅटचे अधिकार प्राप्त आहेत आणि सोसायटीने १) श्रीमती दिपीका गोपिनाथ व २) **श्री. पुरुषोत्तम एन. राव** यांची नावे भागप्रमाणपत्रावर नमुद केली आणि आता त्यांना सदर फ्लॅट **कृपाशंकर एन. पांड्ये** आणि **नरेंद्र** आर. पांड्ये यांच्याकडे नोंदणी अ.क्र.बीबीई३-१११६/२०२४ असलेले दिनांक १८.०१.२०२४ रोजीचे नोंद करारनामानुसार विक्री करावयाचे आहे जर कोणा व्यक्तीस मयत श्रीमती एन. कित्ताम्मल यांचे मार्फत कायदेशीर किंवा सामायिकपणे सदर फ्लॅटवर दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ता वकील हरिदास पी. सूल, पत्ता: २७, दीपांजली पुजा मोबाईल, माय होम दकान समोर, जनकल्याण नगर रोड, मालवणी, मालाड (प.), मुंबई-४०००९५ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत पुराव्यांसह कळवावे. अन्यथा असे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि १) श्रीमती दिपीका गोपिनाथ व २) श्री. पुरुपोत्तम एन. राव हे कृपाशंकर एन. पांड्ये व

सही /-वकील श्री. हरिदास पी. सुल मोबा.:९९२०४६०७७७ दिनांक: २५.०१.२०२४

नरेंद्र आर. पांड्ये यांच्याकडे सदर फ्लॅट विक्री

प्रक्रिया पूर्ण करतील.

#### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **न्यु लेव** पॅलेस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट लि.. यापढे 'सदर सोसायटी', महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० अंतर्गत नोंव आणि नोंदणी क्र.एमयुएम-२/डब्ल्यु-एल/ एचएसजी/टीसी/९८८१/२००९-२०१०/ वर्ष २००९ दिनांक २१ एप्रिल, २००९ यांच्या असे निदर्शनास आले आहे की, श्रीमती मंजराणी दमानी, यापढे मयत सदस्या, यांचे २० मे, २०१६ रोजी निधन झाले (वीस मे दोन हजार सोळा). डॉ. दानेश्वर, मयताचे संयुक्त मालक यांनी सदर स्वर्गीय श्रीमती मंजुराणी दमानी यांचे विधुर असल्याचा दावा केला आहे (दावेदार), दावेदारांनी दिनांक २४ मार्च, २०२३ रोजीचे त्यांच्या अर्जानुसार मयत सदस्याचे निधनाबद्दल कळविले.

सोसायटीच्या नोंदीनुसार मयत सदस्याकडे दिनांव ०५.०९.२०११ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र.३२ नुसार अनुक्रमांक १७१ ते १७५ (सरासरी मुल्य रुपये दोनशे पन्नास फक्त) असलेले रु.५० (रुपरे पन्नास फक्त) पत्येकीचे ५ शेअर्सच्या धारव होत्या. सदर भागप्रमाणपत्र मंजुराणी दमानी व **डॉ. दानेश्वर** यांच्या संयुक्त नावे वितरीत करण्यात आले होते.

सोसायटीच्या नोंदीमध्ये पढे असे लक्षात आले की, त्यांच्या मृत्युच्या वेळी सदर मयत सदस्याने कोणासही वारसदार नेमले नव्हते. दावेदाराद्वार येथे नमुद करण्यात येत आहे की. दिनांक २४ मार्च, २०२३ रोजीच्या त्यांच्या अर्जानुसार मयताचे दिनांक २० मे, २०१६ रोजी मृत्यु झाले सदर मयत सदस्याच्या नावे खालील अनुसूचीत नमुद केलेली मालमत्ता अर्थात सीटीएस क्र.७(भाग)/सर्व्हे क्र.६(भाग) व प्लॉट क्र.बी, गाव चांदिवली (यापुढे सदर मालमत्ता म्हणून संदर्भ) ही जागा सदर दावेदार डॉ. दानेश्वर यांच्या संयुक्त मालकीची आहे.

सदर सोसायटीच्या नोंदीनुसार मयत सदस्याने मृत्युच्या वेळी त्यांचे वारसदार नेमले नव्हते सदर मयत सदस्याचे मृत्यु झाले असल्याने दावेदाराने दावा केला आहे

दिनांक २४ मार्च, २०२३ रोजी केलेल्या अर्जात दावेदाराने सोसायटीकडे विनंती केली की, मयत सदस्याच्या जागी त्यांचे नाव दाखल करावे १६ डिसेंबर, २०२३ रोजी उपविधी आणि अन्य कायदा व नियमाअंतर्गत विहित सर्व आवश्यव प्रपत्र त्यांनी सादर केले.

म्हणून सोसायटीद्वारे नियोजित करण्यात आले आहे की, दावेदाराद्वारे सोसायटीकडे योग्य वेळेत उचित कायदेशीर वारसाप्रमाणपत्र देईपर्यंत मयर सदस्याच्या जागी तात्पुरर्ते सदस्य म्हणून दावेदाराचे

म्हणून जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक/विक्री/हस्तांतर/तारण/बक्षीस /परिरक्षा/मालकी हक /परवाना/लाभार्थी हित्र न्यास किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही करारनाम किंवा अन्य हुकूमनामा किंवा प्रदानता किंवा अन्य इतर एकारे काही टावा असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह ३० दिवसांच्या आत (सर्व रजा व सदर सूचना प्रकाशनाची तारखेसह सोसायटीकडे अर्थात न्यु लेक पॅलेस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., सीटीएस क्र.७(भाग), प्लॉट क्र. 'बी', एस.क्र. ६(भाग) गाव चांदिवली, राम आश्रमजवळ, पवई, मुंबई-४०००७६, संपर्क क्र.९८२१३२०७०६ (श्री अय्यंगार) यांच्याकडे सादर करावेत. अन्यथा ३० दिवसांच्या समाप्तीनंतर कोणाही व्यक्तीच असे समजले जाईल.

# मालमत्तेची अनुसूची

फ्लॅट क्र.८०२, ८वा मजला, न्यु लेक पॅलेस कोहौसोलि., सीटीएस क्र.७(भाग), प्लॉट बी सर्व्हे क्र.६(भाग), महसूल गाव चांदिवली. तालका कुर्ला, मुंबई उपनगर जिल्हा, राम आश्रमजवळ, कस्टम्स कॉलनीच्या मागे, पवई, मुंबई-४०००७६.

च्या वतीने व करिता न्यु लेक पॅलेस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. सही / -

मा. सचिव दिनांक: २५.०१.२०२४

# **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public a irge that LATE. SHRI JAMIL ISMAI LAMBE was the owner of Flat No. A-20 Ekta CHSL. Juhu Versova Link Road. Nev D.N.Nagar, Andheri (West), Mumbai 400 053 admeasuring 225 Sq.Ft (carpet area) Having C.T.S No. 195(PT) of Village Taluka Andheri, Distric That LATE. SHRI JAMIL ISMAIL

AMBE died on 19.07.2021 at Botswa

(South Africa), leaving behind him, hi Wife Smt. FARZANA JAMIL LAMBE, an Daughter i.e Ms. Azraa Jamil Lambe, his son i.e Mr. Asadullah Jamil Lambe and his Daughter i.e Ms. Aaliya Jamil Lambe By Virtue of Affidavit cum No Objection (N.O.C) dated 06.06.2022 solem firmed at Mumbai, which contai transfer all their undivided right, title ar their mother, after the due Process ar Necessary paperwork society have transferred said Flat in favour of Wife Deceased i.e. Smt. FARZANA JAMI LAMBE hence Smt. FARZANA JAMIL LAMBE become the owner of Said Fla nd become the member of the socie and having right, and interest in said Flat. I hereby invite claims or objections fro any person or person having claim again or heir or heirs or other aimants by way of inheritance mortgage, possession, sale, git maintenance, lien, charges, trus any or any other right or interes whatsoever in said properties. I hereb requested to make the same known writing along with supporting docume eriod of 15 days from th such documents and other proofs ort of his/her/ their claims objection Smt. FARZANA JAMIL LAMBE ha society and having undivided 100% share right, and interest, member in th apital/properties of the society in suc r as is provided under the bye-

Sd/- Viral K. Dedhi. **Advocate High Court** 02, Prema Niwas, Carter Road No.07 Near Masjid, Borivali (East Date: 25/01/2024

of the Society. Failing which it shall b

onstructed and accepted that there do

not exist any such claim and/or the same

shall be constructed as having been nor

करण्यात आला.

बेटी बचाओ, बेटी पढाओ दौड हा केंद्र शासन पुरस्कृत कार्यक्रम असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी

र-थापना करण्यात आलेली आहे. मूलींच्या जन्माचे प्रमाण वाढविणे, मुलींच्या जन्माचे र-वागत करणे, लिंगसमभाग वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, बालविवाहास प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढविणे. म्लींमधील सुप्त गुणांना

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई

११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, लाल बहादूर मार्ग, घाटकोपर पोलिस स्टेशनसमोर, घाटकोपर (प.), मुंबई ४०० ०८६

गुरुकृपा नागरी सहकारी पतपेढी लि., १२, पटेल वाडी,

जी. डी. आंबेकर मार्ग परेल, मुंबई ४०० ०१२

Assistant Registrar Co-op Societies Recoverty, Ghatkopar (W) Gen. Outward No. 3792 Date 24/01/2024 अर्जदार

खालील दर्शविलोल्या जाव देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकीत कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला नध्याचा पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसीद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक : १४/०२/२०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता आपण स्वतः अथवा आपल्या विकलामार्फत या कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालयात एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची आपण नोंद घ्यावी

अ. क्र.	जाव देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दि.	दावा क्रमांक	दावा रक्कम रु.	जाब देणार क्र
٧.	रमेश लक्ष्मण महादे	२२/१२/२०२३	१४८३	३७२२०६८	3
۶.	कृष्णा गंगाराम मोरे	-"-	-"-	_'''_	3
₹.	प्रमोद सखाराम मोहिते	-"-	-"-	-"-	ş
٧.	सुरेश विश्राम उदगे	-"-	-''-	-"-	Х

ही नोटीस आज दिनांक २४/०१/२०२४ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे



मिटेड (सीडीएसएल): www.csdlindia.com

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई

सही /-

# स्वराज ट्रेडिंग ॲण्ड एजेन्सीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र.३०,३८०/८२ अमृतेश्वर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि दसरा मजला, जगन्नाथ सनकरसेट रोड, मुंबई - ४००००२

टपाल मतदान सूचना आणि सदस्यांना ई-वोटिंगची माहिती ग्रद्वारे सूचना देण्यात येत आहे की, स्वराज ट्रेडिंग अँड एजेन्सीज लिमिटेड (कंपनी) टपाल मतदानाद्वारे खालील ठरावावर

दस्यांची मान्यता मागत आहे कंपनीच्या मेमोरँडम आणि असोसिएशन (एमओए) च्या मुख्य उद्देशामध्ये बदल विशेष ठराव गल मतदान सूचना कंपनीच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे: www.svarajtrading.in बीएसई लिमिटेड (बीएसई

या वेबसाइटच्या संबंधित विभागात: **www.bseindia.com** आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) च्या वेबसाइटव

तम १०८, ११० आणि कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या (काही वैधानिक सुधारणा किंवा त्यामध्ये सध्या लागू असले र्नअधिनियमासह) जर काही असेल तर सहवाचिता नियम २० आणि नियम २२, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम ०१४ (काही वैधानिक फेरफार किंवा त्यामध्ये सध्या अंमलात आणणे यासह) (नियम), सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑप याचे नियमन ४४ (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता ) विनियम, २०१५ (सूची विनियम), १४/२०२ देनांक ८ एप्रिल २०२० आणि १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क.१०/२०२१ दिनांव ३ जून २०२१ इतर संबंधित परिपत्रके आणि २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१, ३/२०२२ दिनांक ५ मे २०२२ आणि ११, २२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाने जारी केलेले मसीए परिपत्रक), भारतीय कंपनी सचिवांच्या संस्थेने जारी केलेले सर्वसाधारण सभेवरील (एसएस-२) आणि इतर कोणत्याह ागू कायदा, नियम आणि विनियम (काही वैधानिक सुधारणा किंवा त्यावेळच्या अंमलात असलेल्या पुर्नअधिनियमांसह) गणि इतर कोणतेही लागू कायदे आणि नियम, कंपनीने बुधवार, २४ जानेवारी २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्पष्टीकरणात्म धानासह टपाल मतदान सुचना शुक्रवार, १९ जानेवारी, २०२४ रोजी पाठवली आहे ज्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये दीत दिसतात. फायदेशीर मालकांचे आणि ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी /डिपॉझिटरीजमध्ये कट-ऑफ तारखेनुसार नोंदणीक़ भ्राहेत, म्हणजे शुक्रवार, १९ जानेवारी, २०२४ टपाल मतदानाच्या सुचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, विशेष व्यवसायाच्या बार्बीव हलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे टपाल मतदानाद्वारे कंपनीच्या सदस्यांची मान्यता मिळविण्याकरिता ('रिमोट ई-व्होटिंग').

, उपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ('सीडीएसएल') ची सेवा प्रदान केल्या आहेत, ज्यामुळे सदस्यांना त्यां त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टाकता यावे यासाठी रिमोट ई-व्होटिंगची सुविधा उपलब्ध आहे. रिमोट ई-वोटिंगची तपशीलवार प्रक्रिय ाल मतदानाच्या सूचनेत दिली आहे.

रेमोट ई-वोटिंग कालावधी सोमवार, २९ जानेवारी, २०२४ रोजी स.९:०० (भाप्रवे) पासन सरू होईल आणि मंगळवार, उ ज्बवारी. २०२४ रोजी साथं. ५:०० वा. (भाप्रवे) संपेल. तदनंतर सीडीएसएल द्वारे रिमोट ई-व्होटिंग अक्षम केले जाईल आणि . ाळवार, २७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं. ५:०० वा.(भाप्रवे) च्या पुढे मतदानास परवानगी दिली जाणार नाही. सभासदाने ठरावाव कदा मत दिल्यानंतर, नंतर त्यात बदल करण्याची परवानगी सदस्याला दिली जाणार नाही. या टपाल मतदानाद्वारे (रिमोट ई होटिंगद्वारे ) सभासदांनी पारित केलेला ठराव सदस्यांच्या सर्वसाधारण सभेत संमत करण्यात आला आहे असे मानले जाईल. ठराव ाल मतदानाद्वारे आवश्यक बहुसंख्य सदस्यांनी मंजूर केल्यास, रिमोट ई-वोटिंगच्या शेवटच्या तारखेला, म्हणजे, मंगळवार, २ केब्रवारी. २०२४ रोजी पास झाल्याचे मानले जाईल.

इस्य, ज्यांची नावे सदस्य नोंदणी / लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये शुक्रवार १९ जानेवारी २०२४ रोजी, कट-ऑफ तारीख सल्याने, केवळ रिमोट ई-वोटिंगद्वारे या सूचनेत नमूद केलेल्या ठरावावर मतदान करण्याचा अधिकार आहे. सभासदांचे मतदानाचे नधिकार सदर कट-ऑफ तारखेनुसार कंपनीच्या भरणा केलेल्या इकिटी भाग भांडवलामधील त्यांच्या हिरश्याच्या प्रमाणा तमतील. रपाल मतदान फॉर्ममूह रपाल मतदान सचनेची हाई कॉपी आणि भरणा केलेल्या व्यावसायिक प्रतिसाद लिफाफा य पाल मतदानाकरिता सदस्यांना पाठवले जात नाहीत आणि सदस्यांना त्यांची संमती किंवा असहमत फक्त रिमोट ई-वोटिंग णालीद्वारे कळवणे आवश्यक आहे. ही टपाल मतपत्रिका त्यानुसार एमसीए परिपत्रकांचे पालन करून सुरू केली जात आहे. कट ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने टपाल मतदानाची ही सचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. -मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता आणि टाकलेल्या मतांचा अहवाल देण्याकरिता संचाल ांची नियुक्ती केली आहे.

पाल मतदानाचे निकाल टपाल मतदान संपल्यानंतर दोन कामकाजाच्या दिवसांत घोषित केले जातील आणि स्टॉक एक्सचेंजेसश ांवाद साधल्यानंतर कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात तपासणीसांच्या अहवालासह प्रदर्शित केले जातील.उदा. बीएसई लिमिटे (www.bseindia.com)

सेबी सूची नियमांनुसार आणि त्याव्यतिरिक्त कंपनीच्या वेबसाइट www.svarajtrading.in आणि सीडीएसएल च ाइटवर अपलोड करा:www.csdlindia.com. टपाल मतदानाच्या वैधतेबाबत तपासणीसांचा निर्णय अंतिम असेल काही शंका असल्यास, तुम्ही www.csdlindia.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध सदस्यांसाठी वारंवार विचारले ाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता किंवा सीडीएसएल ई-व्होटिंग प्रणालीवरू -व्होटिंगमध्ये सहभागी होण्याबाबत काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही svarajtradingagencies@gmail.com वर ईमेल लिहू शकता किंवा ०२२-२३०५८७३८ आणि ०२२ ३०५८५४२/४३ वर संपर्क साधू शकता

स्वराज टेडिंग अँड एजन्सीज लिमिटेडकरित

देनांक: २४ जानेवारी २०२४

<sub>ञ्यवस्थापकीय संचालव</sub> डीआयएन : ०५३३५६६२ ईमेल आयडी: svaraitradingagencies@gmail.com

# जाहीर नोटीस

सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि, माझे अशित श्रीमान दिनेश नारायण पुरी आणि श्रीमती श्याम दिनेश परी त्यांना खालील मालक सौ वसधा तारानाथ भांडारकर यांच्याकडून खरेदी करायची आहे

मिळकतीचे वर्णन सदनिका B-4, Bldg 8, ''केटी नगर बिल्डींग 8 आणि 9 सीएचएस लिमिटेड'', सर्वे 13/4 आणि इतर, गाव मल्याण, ता. धनु जिपालघर (सांगितलेला सदर सदनिका)

तर के तारानाथ भाडारकर @ तारानाथ किडियर भांडारकर यांनी सदर सदनिका श्री विजयकमार हरिचंद्र अरोरा यांच्याकडून दिनांक ०३/१२/१९९९ (दस्तऐवज क्रमांक DHN/ ७४० /१९९९) च्या करारनामाद्वारे खरेदी केला होता. मातक के तारानाथ भांडारकर तारानाथ किडियर भांडारकर यांचे दि १७/१२/२०१६ रोजी निधन झाले, आणि त्याच्या मागे श्रीमती वसुधा तारानाथ भांडारकर आणि श्रीमती स्मिता जी भट हे कायदेशीर वारस आहेत.

म्हणून मी याद्वारे सामान्य लोकांकडून दावे किंवा आक्षेप आमंत्रित करतो की कोणत्याही व्यक्तीने या फ्लॅटवर विक्री, गहाण, शुल्क, भेट, ताबा, भाडेकरू, धारणाधिकार किंवा फायदेशीर हक्क व्याज किंवा अन्यथा जे काही दावा केला आहे त्यावर कोणताही दावा आणि आक्षेप असल्यास कार्यालय क 19 महावीर निवास, प्लॉट 301, सेक्टर 21. नेरुळ ई नवी मुंबई 400706 येथे या प्रकाशनाच्या सदर नोटिशीस आजपासून (14) चौदा दिवसांच्या आत कोणतीही हरकत न आल्यास, सदरच्या मालमत्तेवर/ दस्तावर कोणताही दावा नाही असे गहीत धरले जाईल. हरेश बी डेमला

(वकील उच्च न्यायालय, मुंबई) Date: 25.01.2024

#### IN THE COURT OF THE JUDICIAL MAGISTRATE NO. I, ERODE. C.C.NO. 424/2001

Sri. Arihant Exports. Rep. by Prakashchand Hasthimal Jain.

Shri Navin kumar Mansinghka, S/o. Muralithar Agarwal,

No. 8, Ravi Kiran Deodher road,

Mathunga, Mumbal-19.

... Accused

... Complainant

NOTICE The above said case came up before the Hon'ble JUDICIAL MAGISTRATE COURT NO. I, ERODE, ERODE DISTRICT, TAMILNAD. for hearing on 21-11-2023. The said Hon'ble judicial magistrate was pleased to issue non bailable warrant and proclamation U/s. 82 of Cr.P.C against you. Hence you are hereby directed to make appearance in person on 05-02-2024 at 10.00 am, before the above said court, failing which criminal action will be taken against you by the above

L.R. SUNDARESWARAN, B.A., B.L., Roll No: MS 2159/2000 ADVOCATE & NOTARY PUBLIC, 5, MADAVI 1st STREET, TEACHERS COLANY, ERODE - 638 011.

CELL: 98421 54551, 94434 54551

L.R.SUNDARESWARAN, B.A., B.L., A.VETTRIVENDHAN, B.A., B.L., ADVOCATES NO.4, MADHAVI STREET, TEACHERS COLONY, ERODE - 638 011. CELL: 98421 54551, 76958 04540

P. SHANMUKHAM, B.Sc., B.L.,

**KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LTD.** 

ीकरणासाठी बेटी बचाओ.

बेटी पढाओ ढौडचे आयोजन

करण्यात आले होते. रॅलीच्या

कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी

**PUBLIC NOTICE** 

Notice hereby given at Public large that

ny client, PUSHPA VISHNUDATTA

JPADHYAYA, an adult, Indian Inhabitan

residing at Flat No. 504, Sanskruti CHS

Ltd., Poonam Vihar Complex, Behind P.G

Vora, Mira Road (E), Thane-401107. M

client and her husband MR. VISHNUDATT.

DEVIDATT LIPADHYAY are the joint owner

of Flat No. 504. Sanskruti CHS Ltd

Poonam Vihar Complex, Behind P.G. Vora

Mira Road (E), Thane-401107 Admeasuring

528.00 sq.ft., My client's husband MR

VISHNUDATTA DEVIDATT UPADHYAY

died on 12/11/2023 and left behind my clie

UMA SUNIL HARSHE AND SEEMA

That, my client's above referred daughter

had already given their No-objection fo

transfer of my client's husband MR

VISHNUDATTA DEVIDATT UPADHYAY

(50%) share in respect of said flat on m

client's name. If anybody having any clain

rights, interest, any kind of encumbrances

over the said flat shall meet my client or me

within 15 days from the publication of this

Notice hereby given at Public large to

my client. PUSHPA VISHNUDATTA

UPADHYAYA, an adult, Indian Inhabitan

residing at, Flat No. 504, Sanskruti Chs Ltd.

Poonam Vihar Complex, Behind P.G. Vora

Mira Road (E), Thane-401107. My client's

nusband MR. VISHNUDATTA DEVIDATT

UPADHYAY is the absolute owner of Flat No.

G-102, Geeta Sagar Co-op Hsg Soc Ltd, Bldg

No. F & G. Geeta Nagar Phase-3, Mira Road

(E), Thane- 401107, Admeasuring 744 sq.ft,

Built up (Hereinafter referred as "Said Flat"

My client's husband MR. VISHNUDATTA

DEVIDATT UPADHYAY, died on 12/11/2023

and left behind my client and her daughters

ALKA VINOD MUMGAI, UMA SUNIL

HARSHE & SEEMA JOSHI as his only lega

That, my client's above referred daughter

already given her No-objection for transfer of

My client's husband MR. VISHNUDATTA

**DEVIDATT UPADHYAY** (100%) shares in

respect of said flat on my client's name.

anybody having any claim, rights, interes

any kind of encumbrances over the said fla

shall meet my client or me within 15 days

from the publication of this notice.

C-98, Shanti Shopping Centre

Mira Road (East) Thane-401107

Advocate: Ajay S. Yadav

Date: 25/01/2024

JOSHI, as his only legal heirs.

Advocate: Aiav S. Yadav

C-98, Shanti Shopping Centre

Mira Road (East) Thane-401107

notice

and her daughters ALKA VINOD MUMGAI

शासकीय

समारोपाप्रसंगी

मनोगत व्यक्त केले.

CIN: L31909MH1983PLC220457 Regd off: C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd. Vidyalankar College Road, Antop Hill, Wadala (E), Mumbai 400037 . Tel -27750662 Email: kusammeco.acct@gmail.com Website: www.kusamelectrical.com

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 02nd February, 2024 at 03 00 pm to consider and approve the Un-Audited Financial Results for the quarter ended 31st December, 2023.

For, Kusam Electrical Industries Limited

Amruta Lokhande Company Secretary & Compliance Officer Place: Mumbai Date: 24th January, 2024

### सूचना

थे सूचना देण्यात येत आहे की, गणेश सिंग यांच्य गवे असलेले **मे. कोकट महिंद्रा वँक लिमिटेड** यांच स्तकातील फोलिओ क्र.केण्मण्फ१२२१२६ अंतर्ग नुक्रमांक ३४२०८६०३५-३४२०८७०३४ आगि १९४३१४५६-९१९४३२४५५ धारक २०० अर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.६०४३४३ व ८०८३९२ विले /गहाळ/नष्ट झाले आहेत आणि जाहिरातदारांन तदर शेअर्सकरिता दृष्यम प्रमाणपत्र वितरणासाट . कंपनीकडे अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस सदर अर्सबाबत काही दावा असल्यास कपया कंपनी नेबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात **केफि**र <mark>टक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड,</mark> सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र.३१-३२. गचीओवली. वित्तीय जिल्हा नानकरामगुढा, हैदराबाद-५०००३२ येथे आजच्य गरखेपासून **१५ दिवसात** कळवावे, अन्यथा सद अर्मबाबन ट्रयम भागपमाणपत्र विनरणाची प्रक्रिय कंपनी सुरू करेल ठेकाण: मुंबई दिनांक: २५.०१.२०२४ गणेश सिंग

#### **PUBLIC NOTICE**

Mrs. Lalita Mathur are the rightful owners of the property located at H-16, Flat No. 204, Second Floor, Rushtoomjee Eveshine Global City, Virar West, Palghar, Maharashtra 401303. The property was purchased from Mrs. Parasdevi Mehta, Mr. Sandeep Mehta, Mr. Gautamehand Mehta being the only legal heirs of late Mr. Vijayraj Mehta on 8th February 2019. Following the demise of Mr. Vijayraj Mehta on 30th May 2014, the legal heirs are identified as Mrs. Parasdevi Mehta, Mr. Sandeep Mehta and Mr. Gautamehand Mehta. Any claims or disputes related to this property should be addressed to the undersigned within 7 days from the date of this publication hereof, failing which the claim, if any, shall be deemed to have been released or

Advt. Pradeep Kumar Pandey Aastha Shvas Apt, Nr. Achole Police Station, Nallasopara (E), Palghar - 401209 8779051797



इंडियन इन्फोटेक अँड सॉफ्टवेअर लिमिटेड

CIN NO.:L70100MH1982PLC027198 पत्ताः ऑफिस नं.११०, पहिला मजला, गोल्डन चेंबर ग्री को–ऑप सोसायटी लिमिटेड, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई–४०००५३. ईमेल आयडी: indianinfotechsoftware@yahoo.com वेबसाइट: www.indianinfotechandsoftwareItd.in

				(ईपीएस	सोडून लाख रुपये)	
	तपशील	a	समाप्त वर्ष संपले			
अ. क्र.		३१.१२.२०२३	30.09.2023	39.97.7077	39.03.7073	
		अनऑडिटेड	अनऑडिटेड	अनऑडिटेड	ऑडिटेड	
8	ऑपरेशन्समधून एकूण उत्पन्न	५४१.४५	६०५.२८	230.00	४७०६.१३	
?	निव्बळ नफा/ (तोटा) अपवादात्मक वस्तूंपूर्वी सामान्य क्रियाकलापांमधून आणि कर	૪७५.७६	५१७.१०	१७८.९३	৬८.०८	
W	निव्वळ नफा/ (तोटा) करानंतरच्या कालावधीसाठी (असाधारण वस्तूनंतर)	३५६.०६	३८६.६५	१७८.९३	६०.५९	
γ	इकिटी शेअरची संख्या	१००५५.९०	१००५५.९०	१००५५.९०	१००५५.९०	
4	प्रति शेअर कमाई (प्रत्येकी १/-ची) मूलभूत	0.0348	०.०३८५	०.०१७८	०.००६	
	पातळ केलेले	0.0348	0.0364	০.০१७८	0.00€	

Note: उपरोक्त हे SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉ एक्स्वेंजकडे दाखल केलेल्या त्रैमासिक अन-ऑडिटेड आर्थिक परिणामांच्या तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे आणि २४ जानेवा २२४ रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

व्यवस्थापकीय संचालव

DIN: 05016172

मनीष बडोला

#### RAJKAMAL SYNTHETICS LIMITED CIN- L45100MH1981PLC024344

Registered Office Address: 411 Atlanta Estate Premises CHSL, G.M Link Road, Goregaon (East), , Mumbai-400063 Phone No: 022-48255368,46056970; Email: rajkamalsynthetics@gmail.com

STATEMENT OF THE UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON 31ST DECEMBER 2023

	(ns. in lac, except ers)							
Sr.	Particulars		the ended on	For the Nine months ended on				
No		31-12-2023	31-12-2022	31-12-2023	31-12-2022			
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)			
1	TOTAL INCOME	-	13.95	18.89	20.54			
2	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD (BEFORE TAX, EXCEPTIONAL OR EXTRA ORDINARY ITEM)	(1.82)	7.89	6.22	8.61			
3	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD BEFORE TAX, ( AFTER EXCEPTIONAL OR EXTRA ORDINARY ITEM)	(1.82)	7.89	6.22	8.61			
4	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD AFTER TAX ( AFTER EXCEPTIONAL OR EXTRA ORDINARY ITEM)	(1.85)	7.89	6.15	8.61			
5	EQUITY SHARE CAPITAL	650.00	650.00	650.00	650.00			
6	RESERVES (EXCLUDING REVALUATION RESERVE) AS SHOWN IN THE AUDITED BALANCE SHEET OF THE PREVIOUS YEAR	(650.27)	(669.56)	(650.11)	(669.56)			
7	EARNING PER SHARE (OF RS 10/- EACH) (FOR CONTINUING AND DISCONTINUING OPERATION)							
	1. BASIC	(0.03)	0.12	0.09	0.13			
	2. DILUTED	(0.03)	0.12	0.09	0.13			

हरेंद्र गुप्ता

The un-audited results for the quarter ended on December 31, 2023 were reviewed by the audit committee and approved by the board of directores in its meeting held on January 24, 2024.

The above is an extract of detailed format of quaterly financial results filled with the Stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements.) Regulations, 2015. The full format is available on BSE Website and also on the company's website www.rajkamalsynthetics.com.

For and on behalf of the Board of FOR RAJKAMAL SYNTHETICS LIMITED

Place: Mumbal

Ankur Almera Managing Director DIN: 07890715

# ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः राजा बहाद्र कंपाउंड, इमारत क्र.५, २रा मजला, ४३, टेमरिंड लेन, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.क.:(०२२)४०४६३५०० | CIN:L51900MH1986PLC041499 Website: www.oasiscaps.com | E-mail: admin@oasiscaps.com

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	कमेव निष्कर्ष (रू. लाख, ईपीएस व्यतिरि					पीएस व्यतिरिक्त)
	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने	संपलेले वर्ष
	तपर॥ल	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३१.१२.२२	39.92.23	वष ३१.०३.२३ लेखापरिक्षित
	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	९९.८६	84.39	(६१.९८)	२८१.५२	920.00
	करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	<b>ξ</b> 0. <b>9</b> 0	६६.०६	(११२.४५)	9८८.३२	99.08
1	करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	६०.९०	६६.०६	(१५८.३४)	9८८.३२	(४१.६८)
Ш	करानंतर एकूण इतर सर्वंकष उत्पन्न/	-	_	_	_	(३३.५५)
Ш	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	9८५.00	9८५.00	9८५.00	9८५.00	9८५.00
Ш	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित					
Ш	राखीव वगळून)					९४७.६२
Ш	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी-वार्षिकीकरण नाही)					
П	अ) मूळ	3.29	3.40	(८.५६)	90.9८	(२.२५)
П	ब) सौमिकृत	3.29	3.40	(८.५६)	90.9८	(२.२५)
ı			,	,		

a वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २४ जानेवारी, २०२४ रोजी झालेल्या सभेत संचालक

. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नम्न्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या wwwww.oasiscaps.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३. कंपनी एनबीएफसी आहे आणि फक्त एक विभाग आहे.

४. मागील वर्ष/कालावधीचे आकडे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत करण्यात आले

ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेडकरिता अनिल कुमार बगरी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०००१४३३८

ठिकाणः मुंबई दिनांकः २४.०१.२०२४